

अतारांकित प्रश्नोत्तरांची दुसरी यादी

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे (पावसाळी) अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

घाटकोपर मुंबई येथील कातवडीपाडा-खंडोबा टेकडीवरील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत

- (१) ४५४ (२९-०१-२०१५) श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) घाटकोपर मुंबई येथील कातवडीपाडा-खंडोबा टेकडीवरील रहिवाशी पुनर्वसनाच्या प्रतिकेत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, टेकडीवरील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०५-२०१७) : (१) घाटकोपर (प.) येथील कातोडीपाडा खंडोबा टेकडी हा भाग प्रामुख्याने झोपडपट्टीने व्याप्त आहे. सदर टेकडीच्या काही भागातून मुंबई शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य प्रमुख जलवाहिन्यांपैकी एक असलेली तानसा जलवाहिनी जात आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूस १० मीटर इतक्या पट्ट्यामध्ये बाधित असणाऱ्या झोपडीधारकांना सन २००९-१० मध्ये नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

सदर नोटीशीवर झोपडीधारकांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे व शासन निर्णयानुसार पर्यायी पुनर्वसनासाठी झोपड्यांची पात्रता व अपात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसनाचे काम सुरु आहे.

(२) व (३) तानसा प्रकल्पामध्ये रहिवाश्यांच्या पुनर्वसनाबाबत महापालिकेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, पात्र झोपडीधारकांना पी.ए.पी. ची ताबापत्र देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.

सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) येथील टाळंबा प्रकल्प हरित लवादाच्या
निर्णयामुळे अडचणीत आल्याबाबत

(२) १५६७९ (०२-०५-२०१६) श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे,
श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) येथील टाळंबा प्रकल्प हरित लवादाच्या निर्णयामुळे अडचणीत
आल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्र वनसंज्ञा म्हणून जाहिर केले
असतानाही उक्त प्रकल्प प्रलंबित असल्याने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत
आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) हे खरे नाही.

मा. हरित लवाद, पुणे यांचे दिनांक ३/१२/२०१५ चे आदेशानुसार वनसंज्ञेखालील क्षेत्र
विकासात्मक प्रकल्पासाठी वळते करण्याअगोदर हरित लवादाची परवानगी घेणे आवश्यक
असलेबाबतचे शासन परिपत्रक क्रमांक एस-३०/२०१५/प्र.क्र.४३६/भाग-१/फ-३, मंत्रालय, मुंबई
दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी निर्गमित करणेत आले आहे. त्यानुसार टाळंबा प्रकल्पासाठी
लागणारे खाजगी वनक्षेत्रासाठी मा.हरित लवादाची मान्यता घेणे आवश्यक आहे.

(२) तळंबा प्रकल्पासाठी एकूण ६२३.३१८ हेक्टर वनजमीन आवश्यक आहे. यापैकी २६५.६९५ हे.
क्षेत्राच्या वनजमिनीच्या निर्वनीकरण प्रस्तावास केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडून पत्र
दिनांक ०१/०३/२००९ अन्वये तत्त्वतः मान्यता प्राप्त झाली आहे.

तद्नंतर सन १९९७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही क्षेत्रावर वनसंज्ञा लागू करणेत
आली. महसूल खात्याकडून वनसंज्ञेखालील क्षेत्र २००९ मध्ये ज्ञात झाले. त्यानुसार प्रकल्पाच्या
बुडीत क्षेत्रातील २४०.८८.७ हे. वनसंज्ञेखालील क्षेत्रावरील वनसंज्ञा उठविण्याचा स्वतंत्र वन
प्रस्ताव तयार करून केंद्रस्थ अधिकारी, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना दिनांक २९/०१/२००२
अन्वये सादर केला.

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी काही अभिप्राय नोंदवून
प्रस्तावास शिफारस करणेस नाकारले, त्यानुसार महसूल व वन विभागाने त्यांचे पत्र दिनांक
२३/०१/२०१४ अन्वये तळंबा प्रकल्पाच्या वन प्रस्ताव केंद्र शासनास शिफारस न करण्याचा
निर्णय घेतला आहे.

जलसंपदा विभागाने महसूल व वन विभागास सदर निर्णयाचा फेरविचार करणेची विनंती
केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबुत करण्याबाबत

(३) १८६०० (०३-०५-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ११५९३ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबुत करण्यासाठी एकूण २९ नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त एकूण २९ नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबत वित्त विभागाच्या दिनांक २ जुन, २०१५ मधील तरतुदींचा विचार करून प्रस्ताव तपासण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरील २९ पोलीस ठाणे कोणकोणत्या ठिकाणी (गांव-शहरात) सुरु करण्याचे प्रस्तावित आहे, पोलीस महासंचालकांनी शासनास दिनांक २८ सप्टेंबर, २०१५ अन्वये सादर केलेल्या नवनिर्मित पदांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १२०४९ पदांचा समावेश आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहू रिक्त पदे भरणे व नवीन पोलीस ठाणे निर्माण करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०५-२०१७) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांनी पदनिर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात विविध संवर्गातील १२५४९ पदे व एकूण २९ पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदरहू प्रस्तावामध्ये खालील तक्त्यात नमूद ठिकाणी पोलीस ठाणे सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

अ.क्र.	पोलीस घटक	प्रस्तावित पोलीस ठाणे
०१	पोलीस आयुक्त, पुणे शहर	नविन काळेपडल पोलीस ठाणे, पानमळा पोलीस ठाणे, नविन सायबर पोलीस ठाणे
०२	पोलीस आयुक्त, ठाणे शहर	नविन दापोडे पोलीस ठाणे, नविन दिवा पोलीस ठाणे
०३	पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर	नविन विमानतळ पोलीस ठाणे
०४	पोलीस आयुक्त, नागपूर शहर	नविन बेलतरोडी पोलीस ठाणे, नविन सायबर पोलीस ठाणे (यापैकी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.)
०५	पोलीस आयुक्त, सोलापूर शहर	नविन बाळे पोलीस ठाणे
०६	पोलीस आयुक्त, नवी मुंबई	नविन जुईनगर पोलीस ठाणे
०७	पोलीस अधिक्षक, पालघर	नविन आचोळे पोलीस ठाणे व नविन मांडवी पोलीस ठाणे

०८	पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण	पाटास पोलीस ठाणे व नविन एमआयडीसी म्हाळुंगे पोलीस ठाणे
०९	पोलीस अधीक्षक, अहमदनगर	नविन बोधेगाव पोलीस ठाणे, नविन देवळाली प्रवरा पोलीस ठाणे व नविन मिरजगाव पोलीस ठाणे
१०	पोलीस अधीक्षक, जळगाव	नविन अंमळनेर ग्रामीण पोलीस ठाणे
११	पोलीस अधीक्षक, अमरावती	सेमाडोह पोलीस ठाणे
१२	पोलीस अधीक्षक, वर्धा	हिंगणघाट पोलीस ठाण्याचे विभाजन करून नविन पोलीस ठाणे निर्माण करणेबाबत
१३	पोलीस अधीक्षक, यवतमाळ	मोहदा पोलीस ठाणे
१४	पोलीस अधीक्षक, अकोला	पारस पोलीस ठाणे
१५	पोलीस अधीक्षक, वाशिम	सेलुबाजार पोलीस ठाणे
१६	पोलीस अधीक्षक, कोल्हापूर	नविन कबनुर पोलीस ठाणे
१७	पोलीस अधीक्षक, जालना	नविन अंबड पोलीस ठाणे
१८	पोलीस अधीक्षक, बीड	नविन नांदुर घाट पोलीस ठाणे
१९	पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण	मोहपा पोलीस चौकीचे रुपांतर पोलीस ठाण्यात करणेबाबत, कोराडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या बाजारगाव दूरक्षेत्र पोलीस ठाणे निर्माण करणेबाबत, रामटेक पोलीस ठाणे अंतर्गत दूरक्षेत्र मनसरचे रुपांतर पोलीस ठाण्यात करणेबाबत.

(४) पदनिर्मितीचा दुसऱ्या टप्प्याचा प्रस्तावास वित्त विभागाची व उच्चस्तरीय समितीची मंजूरी मिळवण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील के.बी.सी. गैरव्यवहाराच्या चौकशीस विलंब होत असल्याबाबत

(४) १८६१७ (०३-०५-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२७६६ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे झालेल्या बहुचर्चित के.बी.सी. गैरव्यवहारात ८०९८ गुंतवणुकदारांची रुपये २०९.५६ कोटीची फसवणूक झाल्या प्रकरणी गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्याची सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

वि.प. २ (५)

- (२) असल्यास, सदर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे काय, अद्याप अटक करण्यात आली नसल्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) वा तत्सम विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे काय,
- (३) तसेच, हजारो गुंतवणूकदारांना त्यांनी जमा केलेल्या ठेवीची रक्कम आरोपी संचालकांच्या नातेवाईकांचे नावांवरील बँक खात्यातील गोठविलेली रक्कम व जप्त मालमत्तेद्वारे उपलब्ध होणाऱ्या रकमेतून परतफेड करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०४-२०१७) : (१) नाही.

सदर गुन्ह्याची व्याप्ती तसेच गुंतवणूकदारांची संख्या (८,१७७) मोठ्या प्रमाणावर असल्याने गुंतवणूक दारांचे जबाब नोंदविण्याचे काम चालू आहे.

(२) होय.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी १) भाऊसाहेब छबु चव्हाण व २) सौ. आरती भाऊसाहेब चव्हाण यांना दिनांक ०६/०५/२०१६ रोजी अटक करून १४ दिवस पोलीस कोठडी घेवून तपास करण्यात आला आहे.

(३) गुन्ह्यातील अटक आरोपी व केबीसी कंपनीचे नावावरील स्थावर व जंगम मालमत्ता एमपीआयडी अॅक्ट १९९९ कायदा कलम ४ व ५ नुसार जप्त होवून, पुढील कायदेशीर कारवाई होणे करीता, सक्षम अधिकारी म्हणून, उप जिल्हाधिकारी, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणुकीची रक्कम परत मिळवून देणेसाठीची पुढील कार्यवाही सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

धोदाणी गांव ते माथेरान (ता.पनवेल, जि.रायगड) रस्ता तयार करण्याबाबत

(५) १९२९५ (१६-०८-२०१६) प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माथेरान येथे जाण्याकरीता नेरळ ते माथेरान (ता.पनवेल, जि.रायगड) हा एकच रस्ता असून स्थानिक नागरिकांनी धोदाणी गांव ते माथेरान असा पर्यायी रस्ता तयार करावा याकरिता मा.मुख्यमंत्री, मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा.गृहनिर्माण मंत्री तथा पालकमंत्री यांना दिनांक ३० मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, या रस्त्याच्या बांधकामाकरिता किती कालावधी लागणार आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२४-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) धोदाणी तेथे माथेरान पर्यंत रस्ता अस्तित्वात नाही. सदर मागणी केल्यानुसार हा रस्ता अतिदुर्गम भागातील असून वनजमिनीतून तसेच Eco sensitive Zone मध्ये आहे. माथेरान ते धोदाणी अन्य मार्गाने जोडलेला आहे. तसेच सदरचा रस्ता योजनाबाह्य असल्याने करता येत नाही.

पोलीस कल्याण निधी कायद्यात बदल करण्याबाबत

(६) १९३५८ (१९-०८-२०१६) **अॅड.निरंजन डावखरे :** तारांकित प्रश्न क्रमांक १४९७५ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पोलीस दलातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या पाहता पोलीस कल्याण निधी अधिनियमांतर्गत पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कल्याणाबाबतीतील निधीचे वार्षिक अंदाजपत्रक हे अल्प आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अल्प असणाऱ्या अंदाजपत्रकात वाढ करण्यात यावी अशी मागणी राज्यातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचेकडून शासनाकडे अनेक वर्षांपासून ते आजतागायत करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पोलीस कल्याण निधी वाढ व अपुऱ्या सोई-सुविधाबाबत पोलीस कल्याण निधी कायद्यात बदल करण्याच्यादृष्टीने विचारविनियम करण्यासाठी विधानमंडळ सदस्यांसमवेत बैठक घेण्यात येईल असे मा.गृह राज्यमंत्री (ग्रामीण) यांनी संदर्भाधीन प्रश्नाचे प्रश्नोत्तराच्यावेळी सभागृहात आश्वासन दिले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, प्रस्तुत प्रकरणी मा.राज्यमंत्री महोदयांनी आश्वासित करुनही अद्याप बैठक घेण्यात आली नसल्याचे दिनांक ६ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले असून सदर बैठक घेऊन पोलीस कल्याण निधी कायद्यात बदल करण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०४-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) याबाबत बैठक आयोजित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सायखेडा (ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ) येथील धरणातील गाळ काढण्याबाबत

(७) १९३९१ (१८-०८-२०१६) **श्री.हरिसिंग राठोड :** तारांकित प्रश्न क्रमांक १२७६६ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **जलसंपदा मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सायखेडा (ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ) धरण प्रकल्प सन १९६८ मध्ये मंजूर होवून सन १९७२ मध्ये पूर्णत्वास आली असून ३ हजार ११६ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या प्रकल्पातून गाळ काढला नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

वि.प. २ (७)

(२) असल्यास, सदर धरणातील गाळ न काढल्यामुळे पावसाळ्यात पाऊस आला कि धरणात पाणी साठविले न जाता वाहून जाते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. गिरीष महाजन (२६-०४-२०१७) : (१) होय.

(२) मेरी नाशिक यांच्याद्वारे नुकतेच दूर संवेदन तंत्राच्या आधारे केलेल्या सर्व्हेक्षणत (Remote Sensing) सायखेडा धरणात ५.१२ दलघमी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १८.८४ % ने कमी झालेली आहे. सदयःस्थितीत सायखेडा धरणाच्या ३८.५१ दलघमी साठवण क्षमतेपैकी २२.०६ दलघमी पाणी धरणात साठविले जाते.

(३) सदर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील १४१५ घ.मी. गाळ लोकसहभागातून काढण्यात आलेला असून यावर्षी उर्वरीत गाळ काढणे नियोजित आहे.

राज्यात पोलीसांची रिक्त पदे भरण्याबाबत

(८) १९६०२ (१९-०८-२०१६) श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान फक्त चार हजार पदांची पोलीस भरती घेण्यात आली, परंतु मा.मुख्यमंत्री यांनी माहे डिसेंबर, २०१५ अखेर पर्यंत वीस हजार पदांची पोलीस भरती घेण्यात येईल असे सांगितले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने काढलेल्या पद भरतीत विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाट्याला केवळ ५८९ पदे आली तसेच यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त असून सुद्धा केवळ ३७ पदेच भरण्यात आली, यामुळे प्रशिक्षण घेणारे बेरोजगार युवक संतप्त झाले असल्याने यास्तव पुन्हा शासन पोलीस भरती घेणार आहे काय,

(३) असल्यास, या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०४-२०१७) : (१) नाही. तथापि, डिसेंबर, २०१५ ऐवजी ऑगस्ट, २०१६ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात ६६४८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

(२), (३) व (४) नाही. पोलीस शिपाई पद भरतीमध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १११८ इतक्या व यवतमाळ जिल्ह्याकरीता ५० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. राज्यातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची सरळसेवेने भरावयाची रिक्त होणारी पदे प्रचलित धोरणानुसार दरवर्षी भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

परभणी येथील इनामी जमिनीवरील अतिक्रमणाबाबत

(९) १९६६० (२३-०८-२०१६) श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सुनिल तटकरे : तारांकित प्रश्न क्रमांक १५०३४ ला दिनांक १३ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी येथील इनामी जमिनीवरील अतिक्रमणाबाबत दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना/आदेश मा.मुख्यमंत्री महोदयांनी संदर्भीय तारांकित प्रश्नान्वये आयुक्त, महानगरपालिका परभणी यांना दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मा.मुख्यमंत्री यांचे आदेशाप्रमाणे दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच, इनामी जमिनीवरील अतिक्रमणे हटवून ती जमीन कस्टडीयन (संरक्षक) असणाऱ्या जिल्हाधिकारी, परभणी यांचे ताब्यात देण्याबाबत आयुक्त, महानगरपालिका परभणी यांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) महसूल विभागाकडून परभणी शहरातील शासकीय / इनामी जमिनीवरील अतिक्रमण/शर्तभंग शोधून काढण्यासाठी पथकाचे गठन करण्यात आले आहे. सदर पथकाचा अहवाल महानगरपालिकेस प्राप्त होताच या मालमत्तांच्या बाबतीत दोषी कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाने प्रत्येक तालुक्यात एक बालसुधारगृह सुरु करण्याचा निर्णय घेतल्याबाबत

(१०) १९६६२ (११-०८-२०१६) श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सतिश चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय **महिला व बाल कल्याण मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या महिला व बालविकास विभागाने प्रत्येक तालुक्यात एक बालसुधारगृह सुरु करण्याचा निर्णय माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात एक हजाराहून अधिक बालसुधारगृहे असताना नविन सुधारगृहे सुरु करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) मधील बालसुधारगृहांना किती खर्च अपेक्षित आहे, आतापर्यंत किती नवीन बालसुधारगृहांना मान्यता दिली आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१७) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) शासनाने प्रत्येक तालुक्यात एक बालसुधारगृह सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नसल्याने खर्चाबाबत प्रश्न उद्भवत नाही.

शासनाने बीड जिल्ह्यातील एका संस्थेस बालगृहासाठी अनुदानित तत्वावर तत्वतः

मान्यता दिलेली आहे. परंतु आयुक्तालय स्तरावरून अंतिम मान्यता अद्याप दिलेली नाही.

तसेच, पुणे जिल्ह्यातील एका संस्थेस विनाअनुदानित तत्वावर खास बाब म्हणून बालगृहासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

**महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत डॅंग्यु, मलेरिया आणि
स्वाईन फ्लू आजारांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाबाबत**

(११) १९७०२ (२३-०८-२०१६) अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतून पोलीस अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना मोफत उपचार देण्यात येत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू योजनेत डॅंग्यु, मलेरिया आणि स्वाईन फ्लू या आजारांचाही समावेश करण्यात यावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव पोलीस मुख्यालयाने शासनाच्या गृह विभागाकडे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय, त्याचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०४-२०१७) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) सदर प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभाग यांना सादर करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात बालविवाह बंदीचा कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत

(१२) १९७८५ (११-०८-२०१६) श्री.जगन्नाथ शिंदे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय महिला व बाल विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉपुलेशनच्या सहकार्याने केलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात सन २०१५-२०१६ च्या चौथ्या अहवालात राज्यात आजही १०० पैकी २५ मुलींचे विवाह वय वर्षे १८ पेक्षा कमी असताना होतात, त्यामुळे महिलांच्या प्रमाणातही घट होत आहे, असे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पाहणीत मुंबई येथे १५ वर्षाहून कमी वयात लग्न झालेल्या मुलींची संख्या सुमारे २१ हजार एवढी आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच युनिसेफ आणि रंगनाथ मिश्रा आयोगाच्या अहवालातही १८ वर्षांच्या आतील मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची दखल घेत शासनाने बालविवाह बंदीचा कायदा प्रभावीपणे राबविण्यासोबत बालविवाहास परिणामकारकरित्या आळा घालण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१८-०४-२०१७) : (१) होय.

(२) नाही.

(३) अशंत: खरे आहे.

माजी मुख्य न्यायमूर्ति रंगनाथ मिश्रा यांच्या दिनांक १० मे, २००७ च्या अहवालात बुध्दीस्ट व मुस्लीम समाजात मुलींचे बाल विवाह होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे नमूद केले आहे.

(४) केंद्रीय बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ च्या कलम १६ द्वारे राज्य शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून कलम १६ च्या पोट कलम (१) अन्वये ग्रामीण भागासाठी शासन अधिसूचना दि. ०३ जून, २०१३ नुसार ग्रामसेवक यांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. उक्त कलमाच्या पोटकलम (२) अन्वये संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका या बाल विवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यास सहाय्य करतील, अशा प्रकारे नियुक्ती केली आहे. तसेच अधिनियमाच्या कलम १६ पोट कलम (१) व (३) अन्वये शासन अधिसूचना दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ नुसार नागरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना आपापल्या संबंधित प्रकल्प क्षेत्रावर अधिकारिता असणारे बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून कलम १६ च्या पोट कलम (२) च्या प्रयोजनांसाठी बाल विवाह प्रतिबंध अधिकाऱ्याला सहाय्य करण्याकरिता संबंधित बालविकास प्रकल्प (नागरी) या अंतर्गत नेमलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिकांची देखील नियुक्ती केली आहे.

तसेच ग्रामस्तरावर ग्रामसभा आयोजित करून स्वयंसेवी संस्था व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करण्यात येत आहे. त्यामध्ये टिक्की, चित्ररथ, मेळावे, चर्चासत्र, पथनाट्य, कार्यशाळा, कलापथक, ग्रामसेवकांचे प्रशिक्षण, रेडिओ जिंगल्स इ. माध्यमातून समाजातील सर्व स्तरापर्यंत जनजागृती केलेली आहे.

परभणी जिल्ह्यात इंदिरा आवास घरकुल योजनेतर्गत मिळालेल्या घरकुलांचे काम अपूर्ण राहिल्याबाबत

(१३) १९९५९ (११-०८-२०१६) श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यात इंदिरा आवास घरकुल योजनेतर्गत मिळालेल्या २६०४ घरकुलांपैकी माहे मार्च, २०१६ अखेर एक टक्काही घरकुलांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व इतर अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे घरकुल योजना अपयशी झाली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून मंजूर घरकुलांना पुरेशा निधी व घराची कामे पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०४-२०१७) : (१) नाही.

(२) नाही.

(३) मंजूर केलेल्या घरकुलांना पुरेशा निधी उपलब्ध असून प्रगतीपथावरील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरावर संबंधित अधिकारी व अभियंते यांची कार्यशाळा घेण्यात आली

असून तालुकास्तरावर लाभधारक, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी यांचे समवेत मेळावे घेण्यात आले आहेत व वित्तीय वर्षात घरकुले पूर्ण करण्यासाठी कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील दत्तक संस्थांची चौकशी करण्याच्या निर्णयाबाबत

(१४) २०२७४ (१८-०८-२०१६) श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.जनार्दन चांदूरकर : सन्माननीय महिला व बाल विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईतील एका दाम्पत्याने नांदेडच्या सुनिता या खाजगी बालगृहातून दहा दिवसाचे एक मुल रुपये १ लाख ८० हजाराला विकत घेण्याची घटना माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त घटना निदर्शनास आल्यानंतर (कारा) या दत्तक विधान प्रक्रियेतील केंद्रीय यंत्रणेने राज्यातील दत्तक संस्थांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्नोक्त बाब (१) व (२) बाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१६) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) संस्थेच्या तत्कालीन अधिकाऱ्या श्रीमती सत्यश्री खाडे (गुटटे) यांच्यावर बालकाची विक्री केल्याबद्दल ताडदेव पोलीस स्टेशन मुंबई येथे भादंवि ३७०(१) ३४, कलम ८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर दिनांक ०९/०५/२०१६ रोजी सत्र न्यायालयाने ५०,०००/- च्या जामिनावर त्यांना मुक्त केलेले आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड, परिविक्षा अधिकारी, अध्यक्ष व सदस्य बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य यांनी यासंबंधीचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर दिनांक २०/०४/२०१६ रोजी संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून अहवाल शासनाने सादर केलेला आहे. सदर तपासणीच्यावेळी संस्थेत पटावर नोंदणी नसलेले बाळ आढळून आले. सदरची बाब नियमाचे उल्लंघन करणारी असल्याने अधिकाऱ्या, श्री. नागेश गुट्टे यांच्यावर कलम ३७० अंतर्गत पोलीस स्टेशन, नांदेड ग्रामीण येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच आयुक्तालयाने दिनांक ०५/०८/२०१६ रोजीच्या आदेशान्वये संस्थेची मान्यता रद्द केलेली आहे.

केंद्रीय दत्तक स्रोत प्राधिकरण (कारा) यांचेकडून दत्तकासंबंधीच्या सर्व प्रक्रियांचे नियमन केले जाते. या प्राधिकरणाने सर्व दत्तक प्रकरणांची, दत्तकेच्छुक पालकांची व दत्तकास योग्य बालके या सर्वांची नोंद CARINGS या संकेतस्थळावर संबंधितांनी करणे बंधनकारक केले आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात कार्यरत असलेल्या एकूण ६३ विशेष दत्तक संस्थांची तपासणी योग्य ते निकष ठरवून जिल्हाबाह्य

अधिकार्यांमार्फत तपासणी करण्याबाबतचे आदेश आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांना देण्यात आलेले आहेत.

कुंभी-कासारी-कडची-वाटणा-कृष्णा-नीरा ते भीमा या नदी जोड प्रकल्प प्रस्तावाबाबत

(१५) २०२८ (२०-०८-२०१६) श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पश्चिम महाराष्ट्रात कुंभी-कासारी-कडची-वाटणा-कृष्णा-नीरा ते भीमा असा सुमारे दोनशे किलोमीटरचा नदी जोड प्रकल्पांचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावावर निर्णय घेऊन तो अंमलात आणण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) कृष्णा भिमा स्थिरीकरण प्रकल्पास शासनाने दिनांक ४ फेब्रुवारी, २००४ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती.

(२) सदर प्रकल्पास महाराष्ट्र शासन निर्णय क्र. कृपातंल/२००३/३९४/०३/जसंनि/ मंत्रालय, मुंबई दिनांक ०४/०२/२००४ अन्वये रुपये ४९३२ कोटी किंमतीच्या प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

कृष्णा पाणी तंटा लवाद-२ अंतिम निर्णय दिनांक २९/११/२०१३ रोजी जाहिर झाला असून, सदर निर्णयामध्ये कृष्णा खोऱ्यातील पाणी एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात वळविण्यास बंधन घातलेले आहे. कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पामध्ये एका उपखोऱ्यातील पाणी दुसऱ्या उपखोऱ्यात वळविण्याचे प्रयोजन असल्यामुळे कृष्णा पाणी तंटा लवाद-२ चा निर्णय अंतिम होऊन अधिसूचित झाल्यानंतर सदर प्रस्तावावर निर्णय होऊन तो अंमलात आणण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.

(३) कृष्णा पाणी तंटा लवाद दोनच्या निर्णयानुसार पाणी एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यातून वळविण्यास कलम X (d) व e(११) अन्वये मनाई केली आहे, परंतू अद्याप हा निर्णय अधिसूचित झालेला नाही.

पेस्तम सागर, चेंबूर, मुंबई येथे महिला आधार केंद्र स्थापन करण्यास

ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत

(१६) २०३१६ (२०-०८-२०१६) श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय महिला व बाल विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पेस्तम सागर, चेंबूर मुंबई येथे महिला आधार केंद्रास दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने सदर प्रस्तावावर निर्णय घेऊन महिला आधार केंद्र स्थापन करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२४-०४-२०१७) : (१) नाही.

पेस्तम सागर, चेंबूर, मुंबई येथे महिलांसाठी आधार केंद्र बांधण्यास ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. तथापि, सहायक आयुक्त, एम/पूर्व विभाग यांच्याकडून एम/पूर्व विभागातील पांजारपोळ या ठिकाणी महिलांकरीता लघुउद्योग करण्याकरिता महिलांकरिता प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच महिला बचतगटाच्या कामांकरिता महिला आधार केंद्र बनविण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालयास दिनांक ०६/०४/२०१५ रोजी प्राप्त झाला होता.

(२) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचेकडून सहायक आयुक्त, एम/पूर्व विभाग यांच्याकडील प्रस्तावाच्या अनुषंगाने तहसिलदार, कुर्ला व नगर भूमापन अधिकारी, चेंबूर यांच्याकडून अहवाल प्राप्त करून घेण्यात आले होते. नगर भूमापन अधिकारी, चेंबूर यांच्या अहवालानुसार न.भू.क्र. ६७८/२००२ च्या मिळकत पत्रिका पाहता, धारक सदरी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लि. यांचे नाव असून अता/भूसंपादन मो.र.नं. ३९०/२०१२ अन्वये सदर क्षेत्राची संयुक्त मोजणी झाली असल्याचे त्यांचे अहवालात कळविले आहे.

सहायक आयुक्त, एम/पूर्व विभाग यांनी महिला आधार केंद्र बनविण्याकरीता मागणी केलेली जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची नसल्यामुळे सदरच्या जमिनीवर महिला आधार केंद्र बनविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची ना-हरकत प्रमाणपत्र देता येत नसल्याबाबत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी त्यांच्या दिनांक ०२/१२/२०१५ अन्वये सहायक आयुक्त, एम/पूर्व विभाग यांना कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात इंग्रजी शाळांना मान्यता मात्र मराठी शाळांना दंड असे विसंगत धोरण

शासनामार्फत राबविले जात असल्याबाबत

(१७) २०६३६ (१५-०७-२०११) श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात इंग्रजी शाळांना मान्यता मात्र मराठी शाळांना दंड असे विसंगत धोरण शासनामार्फत राबविले जात असल्याने माहे मार्च-एप्रिल, २०११ मध्ये वा त्यादरम्यान शिक्षण समन्वय समिती तर्फे आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय आहेत व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२४-०३-२०१७) : (१) हे खरे नाही,

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याबाबत

(१८) २१४५६ (१८-०८-२०१६) प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागोराव गाणार : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु अशा २५५९ प्रकल्पामध्ये माहे एप्रिल अखेर ६०९३ दलघमी पाणीसाठा (सरासरी १६ टक्के) शिल्लक असल्याचे दिनांक ४ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१९-०४-२०१७) : (१) होय.

राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये एप्रिल, २०१६ अखेर २५५९ प्रकल्पांमध्ये ६०९३ द.ल.घ.मी. पाणीसाठा (१६%) उपलब्ध होता.

(२) महसूल विभागाच्या दिनांक ७ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील विविध धरणांतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकारी देण्यात आले आहेत.

राज्यातील प्रकल्प जलाशयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे वापराच्या प्रवर्गानुसार पिण्यासाठी प्रथम, सिंचनासाठी द्वितीय व औद्योगिकसाठी तृतीय प्राधान्यक्रम राज्य जलनितीनुसार ठरविले असून समन्यायी पध्दतीने पाणी वाटप करण्याचे धोरण राज्य शासनाने स्विकारले आहे. सर्व प्रकारच्या पाणी वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा विनियोग या धोरणानुसार करण्यात येतो.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त बालगृहांस
भोजन अनुदान अदा करण्याबाबत**

(१९) २१८३० (२९-०८-२०१६) श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय महिला व बाल विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने राज्यात ७०० बालगृहे स्वयंसेवी संस्थामार्फत चालवल्या जात आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सलग तीन वर्षांपासून अनाथ, निराधार बालकांचे भोजन अनुदान प्रलंबित असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासन अनुदान देण्यास दिरंगाई करत असल्याने ५०० बालगृहे चालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, बालगृह भोजन अनुदान त्वरित देण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१७) : (१) राज्यात महिला व बालविकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या एकूण १०६२ बालगृहांना मान्यता आहे.

(२), (३) व (४) बालगृहांच्या थकित असलेल्या सहाय्यक अनुदानाच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद व खंडपीठ नागपूर येथे स्वयंसेवी संस्थांचालकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. मा.न्यायालयाने रिट याचिका क्र.१८५६/२०१६ व इतर याचिकांमध्ये दिनांक २७/६/२०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्वयंसेवी संस्थांचे पुनर्मुल्यनिर्धारण करण्याच्या सूचना शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ अन्वये देण्यात आलेल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच पुनर्मुल्यनिर्धारणासाठी गठित पथकांच्या शिफारशीच्या अनुषंगाने देय अनुदान देणेबाबत कार्यवाही करता येणे शक्य होईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव शहरात घरफोड्या करणाऱ्या आरोपींवर कारवाई करणेबाबत

(२०) २२१०८ (२४-०८-२०१६) श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव शहरात सुमारे १४ घरफोडीच्या घटना घडल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घरफोड्यातील किती आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आले आहे तसेच त्यांच्याकडून किती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,

(३) असल्यास, या आरोपींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०४-२०१७) : (१) जळगांव शहरात माहे मे, २०१६ या महिन्यात ८ घरफोडीच्या घटना / गुन्हे दाखल आहेत.

(२) सदर ८ गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात तक्रारदार यांनी गैरसमजुतीने तक्रार दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा "क" वर्गात दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्य ७ गुन्ह्यापैकी दोन गुन्हे उघडकीस आलेले असून त्यामध्ये एकूण ६ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण ७,१८,८००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

(३) अटक ६ आरोपींपैकी २ आरोपी विरुद्ध मा.न्यायालयात दिनांक २५/०६/२०१६ रोजी दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहे. तसेच एक आरोपी कारागृहात बंद असून उर्वरित ३ आरोपी जामिनीवर सुटले असून त्यापैकी १ आरोपी विरुद्ध कि.प्रो.को.क. ११० नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच उर्वरित गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**जळगांव शहरातील बांधकाम व्यावसायिकाची कर्जाची मंजूर
झालेली रक्कम चोरट्यांनी पळविल्याबाबत**

(२१) २२१११ (२३-०८-२०१६) श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव शहरातील स्वातंत्र्य चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून दिनांक १६ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास बांधकाम व्यावसायिकाचे कर्जाचे मंजूर झालेले रुपये ३ लाख चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी किती जणांना अटक केली व त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे भाग ५ गु.र.नं. ७१/२०१६ भादंवि कलम ३९२,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून त्याअनुषंगाने सर्व संबंधित साक्षीदारांकडे विचारपूस करून, आरोपीचे वर्णन प्राप्त करण्याचा प्रयत्न करून आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलीस ठाण्यातील अभिलेख वरील निष्पन्न गुन्हेगारांची विचारपूस केली असून संशयितांच्या घरझडत्या घेण्यात आलेल्या आहेत. एमओबी सजेशन प्राप्त करून त्यातील आरोपींना शोधून विचारपूस करून / घरझडत्या घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही सद्यःस्थितीत गुन्हा उघडकीस आलेला नाही. सदर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

(३) विलंब झालेला नाही.

मुंबईत विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या मुलांच्या

उज्ज्वल भविष्यासाठी करावयाची कार्यवाही

(२२) २२३२१ (११-०८-२०१६) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय महिला व बाल विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत प्रथम या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सिग्नल, रेल्वेस्थानक आणि पर्यटनस्थळी भीक मागणारी व एकटीच भटकताना ६५१ मुले आढळल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यापैकी काही मुले आपल्या आई वडिलांसोबत होती, परंतु ६६ टक्के मुले ही कुणाचा आधार नसलेली ६ ते १४ वयोगटातील असून ५३ टक्के मुले शाळेत जात नाहीत तरी या निराधार मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१७) : (१) दिनांक ०१ मे, २०१६ दै.लोकसत्ता मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, मुंबईतील विशेषत : दक्षिण मुंबईतील सिग्नल, रेल्वेस्थानके आणि

पर्यटनस्थळे यांच्या आसपास असणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण "प्रथम" या स्वयंसेवी संस्थेने केले असल्याचे दिसून येते. परंतु स्वयंसेवी संस्थेचा अहवाल शासनास प्राप्त झालेला नाही.

(२) बालकामगार, बालभिक्षेकरी यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात कृतिदलाची (TASK FORCE) स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कामगार आयुक्त, तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई शहर/मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यातील जिल्हा संरक्षण पोलीस पथक (JAPU) तसेच बाल कल्याण समिती व बालकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांना समाविष्ट करून कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. धाडसत्रात मुक्त करण्यात आलेल्या बालकांना बाल कल्याण समिती समोर दाखल करण्यात येते व त्यानंतर बाल न्याय (मुलांची काळजी वा संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना संस्थेत दाखल केले जाते. संस्थेत दाखल झाल्यानंतर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण, प्रशिक्षण, वैद्यकीय, उपचार, मनोरंजन, खेळ आणि समुपदेशन करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. कुटुंबासोबत असणाऱ्या परंतु भीक मागणाऱ्या बाल भिक्षेकऱ्यांच्या पालकांना देखील धाडसत्रात पकडण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मराठवाडा विभागातील जिल्हा परिषदांकडे जिल्हा परिषद शिक्षकांच्या
आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणाबाबत**

(२३) २२६६२ (२०-०८-२०१६) श्री.विक्रम काळे, श्री.खवाजा बेग, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा परिषदांकडे जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची माहे जून, २०१६ अखेर जिल्हानिहाय किती प्रकरणे मंजूरी अभावी प्रलंबित आहेत,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून प्रलंबित बदली प्रकरणे निकाली काढण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०४-२०१७) : (१)

जिल्हा परिषद	जिल्हापरिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे माहे जून, २०१६ अखेर जिल्हानिहाय मंजूरी अभावी प्रलंबित आहेत.
औरंगाबाद	५९२
जालना	१८३
परभणी	९२१
हिंगोली	२३३
नांदेड	१३२९
लातूर	१६९०
बीड	२३९

उस्मानाबाद	९७४
एकूण	६१६१

(२) व (३) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये रोस्टर अद्ययावत करण्याची कार्यवाही चालू आहे रोस्टर अद्ययावत झाल्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात येतील.

अकोला महानगरपालिका तसेच वाशिम व बुलढाणा जिल्हयातील नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत

(२४) २३२४५ (२४-०८-२०१६) श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला महानगरपालिका तसेच वाशिम व बुलढाणा जिल्हयातील नगरपालिका सफाई कामगारांच्या विविध मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त सफाई कामगारांना लाड तसेच पागे समितीच्या शिफारशीचा अदयापही लाभ झाला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सफाई कामगारांची अनेक पदे अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हयात रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सफाई कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तसेच उक्त जिल्हयातील महापालिका, नगरपालिकातील सफाई कामगारांची रिक्त पदे भरणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०४-२०१७) : (१) (अ) अकोला महानगरपालिकेच्या बाबतीत हे खरे नाही.

- (ब) वाशिम जिल्हयातील नगरपालिकांच्या बाबतीत हे खरे नाही.
- (क) बुलढाणा जिल्हयातील नगरपरिषद सिंदखेड राजा व लोणार यांच्या बाबतीत उत्तर "होय" असे आहे. उर्वरित नगरपरिषदांच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही.
- (२) (अ) अकोला महानगरपालिका व वाशिम जिल्हयातील नगरपालिकांच्या बाबतीत हे खरे नाही.
- (ब) बुलढाणा जिल्हयातील नगरपरिषद सिंदखेड राजा व लोणार यांच्या बाबतीत उत्तर "होय" असे असून, उर्वरित नगरपरिषदांच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही.
- (३) (अ) अकोला महानगरपालिकेच्या बाबतीत हे खरे नाही.
- (ब) वाशिम जिल्हयातील नगरपरिषद कारंजा येथे एका प्रकरणात कार्यवाही सुरु आहे.
- (क) बुलढाणा जिल्हयातील वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे. :-

बुलढाणा नगरपरिषदेत ४ पदे रिक्त असून, यापैकी १ पद लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार भरण्याची कार्यवाही सुरु असून, उर्वरित ३ पदे १९९३ पूर्वी रोजंदारीवरील कर्मचारी असल्यामुळे भरण्यात आलेली नाहीत.

मेहकर नगरपरिषदेत २ पदे वारस निश्चीत न झाल्यामुळे रिक्त आहेत.

लोणार नगर परिषदेत रिक्त असलेल्या पदांवर सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात येत आहे.

खामगाव नगरपरिषदेत ७ पदे रिक्त असून, वारसदारांच्या योग्य कागदपत्रांअभावी प्रकरणे निकाली काढता आलेली नाहीत.

नांदुरा नगरपरिषदेत कागदपत्राच्या पूर्ततेअभावी १ पद रिक्त आहे.

(४) व (५) (अ) अकोला महानगरपालिकेच्या बाबतीत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात येत असल्याचे, आयुक्त, अकोला महानगरपालिका यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

(ब) वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या बाबतीत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्यात येते.

नवी मुंबईतील दिघा गावातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत

(२५) २३५१६ (०४-०१-२०१७) श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील दिघा गावातील पाडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात पुढील कारवाईसाठी मुंबई मा.उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास सदर ठिकाणावरील अनधिकृत बांधकाम ठराविक मूल्य आकारून शासन त्या इमारती अधिकृत करणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०५-२०१७) : (१) दिघा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीवरील ९० अनधिकृत इमारतीपैकी भगतजी व पांडुरंग अपार्टमेंट या दोन अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यास मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३०/०६/२०१६ रोजीच्या आदेशान्वये पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिलेली होती. सदर याचिका दिनांक १५/१२/२०१६ रोजीच्या आदेशान्वये मा.सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

उर्वरित अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांनी दाखल केलेल्या रिट याचिकांमध्ये सिव्हील अप्लिकेशन दाखल करून बांधकाम तोडण्याच्या कार्यवाहीस स्थगिती देण्याची विनंती मा.उच्च न्यायालयास केली होती. मा. उच्च न्यायालयाने दिनांक १५/९/२०१६ च्या आदेशान्वये सदर सिव्हील अप्लिकेशन मध्ये स्थगिती देण्यास मनाई केली आहे, तथापी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशास याचिकाकर्त्यांना आव्हान द्यावयाचे असल्यास प्रकरणी कोर्ट रिसिव्हरने पुढील चार आठवड्यासाठी कोणतीही सक्तीची कार्यवाही करू नये, असे सदर आदेशामध्ये नमूद केले आहे.

(२), (३) व (४) मा.उच्च न्यायालयाने दिनांक २७/४/२०१६ च्या आदेशामध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन शासनाने अनधिकृत बांधकामांवर आळा घालणे व अनधिकृत बांधकामे नियमित करणेबाबत नविन धोरण तयार केले असून त्यास मा.मंत्रीमंडळाने दिनांक २८/७/२०१६ च्या बैठकीमध्ये मंजूरी दिलेली आहे. मा.मंत्रीमंडळाने मंजूरी दिलेले धोरण दिनांक २९/७/२०१६ च्या शपथपत्रान्वये मान्यतेसाठी मा.उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकरणी पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

नाशिक येथील सात अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री केल्याबाबत

(२६) २३६२३ (०४-०१-२०१७) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री केल्याची घटना निदर्शनास आल्याचे पार्श्वभूमीवर सुरु असलेला तपास पुर्ण झाला आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले व फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे काय,

(२) असल्यास, मुलीची परदेशात विक्री करणाऱ्या टोळींना पकडण्यासाठी राज्यात १२ घटकांमध्ये अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची स्थापना केली असून विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांची राज्याचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिक महानगरपालिका व जिल्हयातुन गत दोन वर्षात किती मुली व बालके बेपत्ता झालीत व त्यापैकी कितींचा शोध लावण्यात यश आले आहे, तसेच नाशिक महानगराचे उद्योग-व्यापारासह विविध क्षेत्रातील वाढते महत्व विचारात घेता जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परत अशा घटना घडू नयेत म्हणून संबंधित विभागाकडून कोणती विशेष प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०४-२०१७) : (१) सदर प्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशन कडील । गुरनं. २९०/२०१६ भादंवि कलम ३६३, ३६६, ३७२, ३७३, ३७६, ३४२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ४, ८ व १२ प्रमाणे दिनांक २४/०५/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पुर्ण झाला आहे. गुन्ह्यात नाशिक येथील एका मुलीची परराज्यात विक्री झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र मा.न्यायालयात पाठविले आहे. गुन्ह्यातील एक आरोपी रा. राजस्थान याचे विरुद्ध सीआरपीसी २९९ प्रमाणे दोषारोपपत्र पाठविले असून, तो अद्याप मिळून आलेला नाही.

(२) होय,

(३) पोलीस आयुक्त, नाशिक कार्यक्षेत्रात सन २०१५ मध्ये १५ बालके बेपत्ता झाली व १५ बालकांचा शोध लावण्यात यश आले तर १७० बालकांचे अपहरण झाले असून, १३७ बालकांचा शोध लावण्यात यश आले आहे. सन २०१६ मधील बेपत्ता बालके निरंक आहे तर १९०

बालकांचे अपहरण झाले असून, १५३ बालकांचा शोध लावण्यात यश आले आहे.

अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना पुढीलप्रमाणे :-

(अ) शहरातील रहिवासी सोसायटी, कॉलनी, झोपडपट्टी परिसरातील नागरिकांशी संपर्क साधून व बैठका घेवून अनैतिक मानवी व्यापाराबाबतचे धोके समजावून सांगण्यात येत आहेत.

(ब) शाळा व कॉलेजमधील मुलामुलींमध्ये जागरूकता यावी म्हणून त्यांना अनैतिक मानवी व्यापाराबाबत प्रबोधन करण्यात आले आहे.

(क) शाळा, कॉलेज, निवासी भागातील टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

(ड) निवडक शाळा व कॉलेज येथे सायबर क्लबची स्थापना करण्यात आली आहे.

(इ) पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाणे त्रिमीसिंग सेल स्थापन करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अंबड (जि.नाशिक) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार यांनी आत्महत्या केल्याबाबत

(२७) २३६२४ (०४-०१-२०१७) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबड (जि.नाशिक) पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार श्री.भाऊसाहेब यशवंत सोनवणे यांनी पोलीस स्टेशनमधील नवीन बॅरेकमध्ये ऑन ड्युटी असताना दिनांक १ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री.सोनवणे यांनी विविध ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये नाशिक पोलिसांच्यावतीने केलेले प्रतिनिधीत्व, उत्तम क्रिकेटपटू, खिलाडूवृत्ती, सुस्वभावी आणि आयुष्याबाबत सतत सकारात्मक दृष्टीकोण ठेवणारे श्री.सोनवणे हे आत्महत्या करणे शक्यच नसून त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे जाचाला कंटाळून आत्महत्या केली असा संशय मृताचे मित्र परिवार व कुटुंबियांनी व्यक्त केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय आहे, त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत "साहेबांनी दिलेले काम करू शकलो नाही, त्याबद्दल माफ करा" असा मजकूर असल्याचे आढळून आल्याने घातपाताच्या संशयामुळे या आत्महत्येप्रकरणी विभागामार्फत तपास करण्याची संबंधितांकडून मागणी करण्यात आली असल्याने तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) असा कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. अंबड पोलीस स्टेशनचे हवालदार यांनी कोणत्यातरी अज्ञात नैराश्यपोटी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

(३) सदर प्रकरणी अंबड पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यू क्र. १२३/२०१६ सीआरपीसी १७४ प्रमाणे तपास सुरु असून मयतचा व्हीसेरा वैज्ञानिक प्रयोग शाळा, मेरी नाशिक येथे पाठविण्यात आलेला असून अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

(४) विलंब झालेला नाही.

राज्यात शिक्षण शुल्क कायदा रद्द करण्याबाबत

(२८) २३७६८ (१६-१२-२०१७) श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.सतिश चव्हाण, श्री.सुनिल तटकरे, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शिक्षण शुल्क कायदा रद्द करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय शिक्षण अधिकाऱ्यांना दिनांक ३ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास घेराव घातल्याच्या घटना घडल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शिक्षण शुल्क कायदा रद्द करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-०४-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

सायन रुग्णालयात बाहेरील रुग्णांना श्वानदंशावरील इंजेक्शन उपलब्ध करणेबाबत

(२९) २४२६७ (०४-०१-२०१७) प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील रुग्णालयामार्फत श्वानदंशाचे रुग्ण आले तर त्यांना श्वानदंशावरील इंजेक्शन देऊ नयेत परंतु श्वानदंशाचा थेट रुग्ण आला तरच इंजेक्शन देण्यात यावे असे आदेश सायन रुग्णालय प्रशासनाने माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान काढले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सायन रुग्णालय बाहेरील रुग्णांना श्वानदंशावरील इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, श्वानदंशावरील इंजेक्शन सर्व शासकीय तसेच महापालिका रुग्णालयात तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता व सायन रुग्णालय प्रशासनाचे आदेश मागे घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०४-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १०१ रेबीज प्रतिबंधक लसटोचणी केंद्रे कार्यान्वित आहेत. सदर केंद्रावर मुबलक प्रमाणात रेबीज लससाठा उपलब्ध असून, तेथे नियमितपणे श्वानदंश प्रतिबंधक लस दिल्या जातात.

तसेच, उपनगरीय रुग्णालयात श्वानदंशावरील इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असून, उपनगरीय रुग्णालयांतील सर्व रुग्णांना श्वानदंशावरील लसी दिल्या जातात.

सदर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबतची अनुसूची महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खात्यामार्फत सर्व महानगरपालिका रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येते.

तसेच, श्वानदंश प्रतिबंधक लस इतर रुग्णालयांच्या अनुसूचीवर उपलब्ध असून सुध्दा रुग्णांना श्वानदंशावरील उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात येत होते. याबाबत सायन रुग्णालय प्रशासनामार्फत आदेश काढण्यात आले होते. सदर आदेश रुग्णालय प्रशासनामार्फत मागे घेण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अरबी समुद्राकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीपात्रात वळविणेबाबत

(३०) २४४७९ (१६-१२-२०१६) श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित : तारांकित प्रश्न क्रमांक १४५८४ ला दिनांक ११ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम क्षेत्रातील अरबी समुद्राकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीपात्रात वळविण्यासाठी शासनाने सर्वेक्षण केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सर्वेक्षणाप्रमाणे लागणारा निधी, मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, किती मुदतीत सदर योजना संपूर्ण कार्यान्वित होणार आहे ?

श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी २३ प्रवाही वळण योजनांचे सर्वेक्षण झाले आहे.

(२) अंशतः खरे आहे.

उपरोक्त २३ प्रवाही वळण योजनांपैकी ९ वळण योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. ९ वळण योजनांची कामे निधी उपलब्धतेनुसार प्रगत आहेत. ३ प्रवाही वळण योजना मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे व २ प्रवाही वळण योजनाचा खर्च तुलनेने जास्त असल्याने त्याचा विचार पुढील टप्प्यात करण्यात येईल.

(३) राज्याच्या अर्थोपायाच्या निर्णयानुसार व मा.राज्यपाल यांचे निदेशानुसार उपलब्ध होणाऱ्या निधीतून सदर योजना पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

मंठा (जि.जालना) येथील पोलीस उपअधिक्षक यांनी केलेल्या मारहाणीच्या चौकशीबाबत

(३१) २४४९७ (०४-०१-२०१७) श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंठा (जि.जालना) येथील पोलीस उपअधिक्षक वाळके यांनी वसीम खान पठाण या निरापराध व्यक्तीस केलेली मारहाण व इतर अत्याचार प्रकरणी त्यांनी अप्पर मुख्य सचिव गृह यांच्याकडे दिनांक १० ऑक्टोबर, २०१६ रोजी लेखी तक्रार नोंदविली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस उपअधिक्षक, वाळके व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, त्या चौकशीत काय निष्पन्न झाले त्यानुसार दोषी अधिकारी /कर्मचारी यांचे

निलंबन करून त्यांच्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०५-२०१७) : (१) होय.

(२), (३) व (४) श्री.वसीम खान पठाण यांनी दिनांक १० ऑक्टोबर, २०१६ अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रार अर्जातील मुद्द्यांच्या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक, जालना यांनी चौकशी केली आहे. मठा पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.क्र.८९/२०१६ मध्ये श्री.वसीम खान पठाण हे आरोपी असून या गुन्ह्याच्या तपासावर परिणाम व्हावा व पोलीसांनी त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करू नये म्हणून खोट्या स्वरूपाची तक्रार केली असल्याचे सदर चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्हयातील आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या मागण्याबाबत

(३२) २४५०६ (१६-१२-२०१६) श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद विभागातील विविध जिल्हा परिषदांनी रोस्टर (बिंदू नामावली) पूर्ण नसतांनाही रिक्त जागांवर शिक्षकांची नियुक्ती करून सदर नियुक्तीस मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी जिल्हापरिषद यांनी दुर्लक्ष केल्याचे आक्षेप लोकप्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाव्दारे नोंदविला आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना तात्काळ पदस्थापना देण्याबाबतची मागणी सदर निवेदनाव्दारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निवेदनावर व आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०४-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) आंतरजिल्हा बदलीबाबतच्या दिनांक २९/९/२०११ च्या परिपत्रकानुसार आंतरजिल्हा बदली की नियुक्ती प्रवर्गानुसार करावयाची आहे. त्यानुसार शिक्षक संवर्गाची बिंदुनामावली तयार करून सहा.आयुक्त, मागास वर्गीय कक्ष, औरंगाबाद विभाग यांचेकडे तपासणीसाठी सादर करण्यात आली आहे. बिंदुनामावली तपासली नसल्याने बदलीची कार्यवाही करता येत नाही.

मुंबईतील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत

(३३) २४७६२ (०४-०१-२०१७) श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दादर (प.) येथील असलेल्या गोखले रोडवरील एक खड्डा महापालिकेने २७ वेळा दुरुस्त केला तरीही निकृष्ट कामामुळे दररोज उखडला जात असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मुंबईतील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१) नुसार शासनाने चौकशी करून दादर येथील गोखले रोडवरील खड्डा बुजविणे, निकृष्ट काम करणाऱ्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे व मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची दुरुस्ती होण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०४-२०१७) : (१) हे खरे नाही.

दादर (प.) येथील गोखले रोड हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता असल्यामुळे सदर रस्त्यावर सन २०१६ च्या पावसाळ्यामध्ये एकही खड्डा पडल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) व (३) महानगरपालिकेमार्फत सर्वसाधारण डांबरी रस्त्यांची दुरुस्ती ही ५ वर्षांनंतर आवश्यकतेनुसार करण्यात येते.

पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण अत्यल्प रहावे किंवा खड्डे पडू नये याकरिता पावसाळ्यापूर्वी अशा रस्त्यांची दुरुस्ती ही जुन्या रस्त्यांची प्रतिबंधात्मक देखभाल, जुन्या रस्त्यांची आकस्मित दुरुस्ती कामे त्याचप्रमाणे पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांची दुरुस्ती कामे इत्यादी उपाययोजना महानगरपालिकेमार्फत करण्यात येतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

धारावी (मुंबई) येथील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांच्या साफसफाईबाबत

(३४) २४७७३ (०७-०१-२०१७) श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धारावी (मुंबई) येथील प्रभाग क्र.१७६ ट्रान्झिस्ट कॅम्प, ब्लॉक नं.५ येथे सांडपाणी वाहून नेणारी गटारे तुंबली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे विभागात सगळीकडे घाणीचे व दुर्गंधीचे वातावरण पसरून डासांचे प्रमाण वाढल्याने साथीचे रोग पसरण्यासाठी शक्यता वर्तविण्यात येत असूनही याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून या भागात घाणीमुळे साथीचे आजार वाढू नये यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०४-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

ट्रान्झिस्ट कॅम्प, धारावी येथे साचलेल्या पाण्यात डास उत्पत्ती होऊ नये याकरिता महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहे :-

- सदर ठिकाणी प्रत्येक शनिवारी डास अळीनाशक फवारणी करण्यात येते.
 - मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचा प्रसार होऊ नये याकरिता सदर परिसरात धुम्रफवारणी करण्यात येते.
 - साथीचे आजार वाढू नयेत म्हणून घराघरात जनजागृती करण्यात आली असून, पदफेरी, उद्घोषण, पथनाट्य, सांघिक आरोग्य चर्चा इत्यादी माध्यमांचा वापर करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत लोकांना माहिती देण्यात आली आहे.
 - सदर ठिकाणी आरोग्य शिबिरे राबविण्यात आली आहेत.
 - स्थानिक स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत असलेल्या संस्थेमार्फत विशेष दक्षता घेऊन स्वच्छतेने काम हाती घेण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नवनिर्मित नगरपरिषदांना सहाय्यक अनुदानाची रक्कम देण्याबाबत

(३५) २५०७५ (०४-०१-२०१७) श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सर्व नवनिर्मित नगरपरिषदांना सहाय्यक अनुदानाची रक्कम अद्याप देण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अद्याप किती नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान देण्यात आले आहे तसेच किती नगरपरिषदा या अनुदानापासून वंचित आहेत,
- (३) नसल्यास, उर्वरीत नगरपरिषदांना सहाय्यक अनुदानाची रक्कम केंव्हापर्यंत देण्यात येईल, याबाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०४-२०१७) : (१), (२) व (३) हे खरे नाही. राज्यातील सर्व नवनिर्मित नगरपरिषदांना सहाय्यक अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्याबाबत

(३६) २५२७८ (१६-०१-२०१६) श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पामध्ये दिनांक २५ सप्टेंबर, २०१६ पर्यंत केवळ ६६ टक्के पाणीसाठा आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गत वर्षीच्या तुलनेत आकडेवारी १० टक्क्यांनी कमी आहे, विभागातील ४० मध्यम प्रकल्पात सद्यःस्थितीत ८२ टक्के पाणी साठा आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, धरणांमध्ये कमी पाणीसाठाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०५-०४-२०१७) : (१) व (२) होय.

नागपूर प्रदेशांतर्गत दिनांक २५ सप्टेंबर, २०१६ रोजी १६ मोठ्या प्रकल्पात ६६.०७%, ४२ मध्यम प्रकल्पात ८३.०७% व ३२७ लघुप्रकल्पात ६६.६७% असा एकूण ३८५ धरणांमध्ये ६८.८२% एवढा पाणीसाठा होता जो, गत वर्षाच्या तुलनेत १०.९६% ने कमी आहे.

(३) नागपूर विभागातील सर्व मोठ्या धरणांमध्ये धरण सुरक्षितता नियमावली (Dam Safety Manual) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार मंजूर जलाशय परिचलन आराखड्यानुसार (Reservoir Operation Schedule) १६ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत निर्देशित व मान्यताप्राप्त प्रमाणात धरणांमध्ये पाणी साठा ठेवण्यात येतो व हे सर्वस्वी पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पडणारा पाऊस व पावसाची स्थिती (Behavioral patterns of Rain fall) म्हणजे पाऊस कसा व केंव्हा किती पडला यावर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचा येवा (Inflow) यावर अवलंबून असतो. त्याअनुषंगाने संबंधित धरण व्यवस्थापन करणाऱ्या क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी यांना निर्देश देण्यात येतात व त्यांचे क्षेत्रिय स्तरावर काटेकोरपणे पालन करण्यात येते.

धरणांमध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुढील पावसाळ्यापर्यंत पूरल या पध्दतीने विनियोग करण्याचे नियोजन करण्यात येते व प्रत्येक हंगामा अंती त्याचा आढावा घेण्यात येवून त्याप्रमाणे पाणी वापराचे नियोजन केले जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महापालिकेच्या शाळा सुधार प्रकल्पाबाबत

(३७) २५३४६ (०४-०१-२०१७) अॅड.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढविण्याच्या हेतूने महापालिकेने शाळा सुधार प्रकल्प सुरु केला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील तीन वर्षात रुपये १७ कोटी खर्च करूनही शाळा सुधार प्रकल्प यशस्वी न होण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) तसेच उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सुरु असलेल्या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०४-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकल्प नोव्हेंबर, २०१० पासून सुरु करण्यात आला असून, जानेवारी, २०१२ ते सन २०१६ पर्यंत महानगरपालिकेमार्फत सदर प्रकल्पावर रुपये १४,४७,४९,९९२/- इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.

सदर प्रकल्पाच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, सन २०१४-१५ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत शाळा सुधार प्रकल्पातील शाळांमधून ३३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत.

त्यामुळे सदर प्रकल्प अयशस्वी झाला आहे हे खरे नाही.

(३) शाळा सुधार प्रकल्पासंदर्भात कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.

सदर प्रकल्पामध्ये कृतीयुक्त अध्ययन व ज्ञानरचनावाद समाविष्ट आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत संस्थांच्या मदतीने प्रशिक्षकांना अध्यापन शास्त्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दमणगंगा व नारपार या नद्यांचे पाणी गोदावरी व गिरणा खोऱ्यात वळविण्याबाबत

(३८) २५७५९ (१६-१२-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दमणगंगा व नारपार या पश्चिमवाहिनी नद्यातील वाया जाणारे पाणी गोदावरी व गिरणा खोऱ्यात टाकण्याच्या नियोजित २३ प्रवाही वळण बंधारे योजनांची अंमलबजावणी राज्य शासनाने एका वर्षात करावी, असे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोणकोणत्या वळण योजनातुन नेमके किती पाणी गिरणा व गोदावरी खोऱ्यासाठी उपलब्ध होणार आहे तसेच या योजनांचे अंमलबजावणीचे अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(३) नसल्यास, दमणगंगा-नारपारचे पाणी पुर्वेकडेस वळविणेसंबंधी प्रदिर्घ काळापासून होणारी मागणी आणि महाराष्ट्रातील सततची दुष्काळी परिस्थिती व अटीतुटीचे असलेले गिरणा-तापी खोरे इ. बाबी विचारात घेता या योजना तसेच नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

मा.मुंबई उच्च न्यायालयाचे २३ वळण योजना १ वर्षात पुर्ण करण्याबाबतचे निर्देश दिनांक २३/०९/२०१६ रोजी दिले आहेत.

तथापि सदरील २३ वळण योजनांपैकी दमणगंगा व पार खोऱ्यातील २१ वळण योजना आहेत. उर्वरित २ वळण योजनांपैकी कापवाडी ही उल्हास खोरे व पेगलवाडी ही वैतरणा खोरे मधील आहे.

(२) सदरील २३ योजनांद्वारे ६८.१३ दलघमी (२४०६.३८ दलघफू) पाणी गोदावरी खोऱ्यासाठी वळविण्यात येणार आहे. या २३ योजनांपैकी ९ योजनाची कामे पूर्ण होऊन त्यामधून पाणी वळविण्यात येत आहे. ८ योजनाची कामे प्रगतिपथावर आहे व उर्वरित ६ योजना प्राथमिक स्तरावर आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेस निधी उपलब्ध करण्याबाबत

(३९) २५७६२ (१६-१२-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक : १९५४९ ला दिनांक २५ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत मंजूर केलेल्या कामांसाठी केंद्र शासनाने केंद्र हिस्सा म्हणून सन २०१६-१७ या वर्षासाठी रुपये ६०६ कोटी नियतव्यय निश्चित केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नियतव्ययापैकी रुपये ११६.११ कोटी इतका निधी केंद्र शासनाकडून वितरीत करण्यांत आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर योजनेतर्गत केंद्र शासनाकडून केंद्र हिस्सा म्हणून उर्वरित निधी प्राप्त झाला आहे काय,
- (४) असल्यास, सदर योजनेतर्गत कामांची सद्यस्थिती काय आहे व केंद्र हिस्सा निधी पुर्णपणे मिळाला नसल्यास, तो केव्हापर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०४-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

केंद्र शासनाच्या उर्वरित केंद्र हिश्यापैकी दिनांक २९/०७/२०१६ च्या पत्रान्वये रुपये १८०.४५५ कोटी व दिनांक १७/०३/२०१७ च्या पत्रान्वये रुपये ३०९.४३५ कोटी असा एकूण रुपये ४८९.८९ कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे.

(४) सद्यस्थितीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-१ अंतर्गत ६१५२ इतक्या मंजूर कामांपैकी ५९४३ इतकी कामे पूर्ण झाली असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-२ अंतर्गत ४९३ इतक्या मंजूर कामांपैकी १९३ इतकी पूर्ण झाली आहेत. सन २०१६-१७ साठीचा केंद्र हिस्सा रुपये ६०६.०० कोटी प्राप्त झालेला आहे.

**पुणे येथील खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रातील
जमिनीवर अतिक्रमण झाल्याबाबत**

(४०) २५७८७ (०४-०१-२०१७) अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रातील धरणाजवळील दग्या शेजारी सर्वश्री. शंकर नारायण रायकर, सुर्यकांत तुकाराम साळुंखे व नवनाथ शंकर रायकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून कोणतीही जमीन देण्यात आली नसूनही त्यांनी या जमिनीवर अतिक्रमण केल्याचे माहे ऑक्टोबर,२०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरच्या जागी त्यांच्याकडून दमदाटी व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला जात असूनही शासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करून विधायक कामांना प्रतिबंध करणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०५-०४-२०१७) : (१) होय

(२) नाही.

याप्रकरणी जलसंपदा विभागामार्फत दिनांक १७/१०/२००६ रोजी अतिक्रमण काढणेची कारवाई करणेत आली होती. संबंधितांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने दिनांक ११/१२/२०१३ रोजी हवेली पोलीस स्टेशन (पुणे ग्रामिण) येथे रितसर FIR क्र. २९८/१३ नोंदविला, व पुन्हा अतिक्रमण केल्याने दिनांक ११/१२/२०१६ रोजी अतिक्रमण काढणेची कारवाई करणेत आली होती.

(३) होय.

सध्या संबंधितांनी जाणिवपूर्वक गाळपेर जामिनीचे नावाखाली पुन्हा अतिक्रमण केले आहे. हवेली पोलीस स्टेशन येथे दिनांक २/५/२०१६ रोजी गुन्ह्याची नोंद केली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी पुनश्च: पोलीस बंदोबस्त घेवून कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामाच्या प्रस्तावास दिलेली स्थगिती

(४१) २५८८५ (०४-०१-२०१७) श्री.रविंद्र फाटक : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ४२० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या प्रस्तावाला दिनांक २९ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनाने स्थगिती दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहु कामांना स्थगिती देण्याचे कारणे काय आहेत व सदर रस्ते तयार करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दिनांक २९/०९/२०१६ रोजीच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांबाबत प्रस्तावित केलेल्या रुपये ४२० कोटी एवढ्या रकमेच्या प्राक्कलन प्रस्तावाच्या अनुषंगाने सभापती, स्थायी समिती, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी शासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे काही मुद्दे उपस्थित केले होते.

सभापती, स्थायी समिती, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या उक्त निवेदनाच्या अनुषंगाने आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना अहवाल सादर करण्याबाबत सूचित करून तोवर सदर प्रस्तावास स्थगिती देण्यात आली होती.

आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी याबाबत शासनास सादर केलेल्या अहवालास अनुसरून उक्त स्थगिती दिनांक २२/०३/२०१७ रोजी उठविण्यात आली आहे.

**ठाणे जिल्हयातील मुरबाड व शहापूर तालुक्याच्या सीमेवरील शाई नदीवर
प्रस्तावित असलेल्या धरणास स्थानिक शेतक-यांनी विरोध केल्याबाबत**

(४२) २५९३५ (१६-१२-२०१६) श्री.सुजितसिंह ठाकूर : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हयातील मुरबाड व शहापूर तालुक्याच्या सीमेवरील शाई नदीवर प्रस्तावित असलेल्या धरणास स्थानिक शेतक-यांनी विरोध दर्शविल्यामुळे धरणाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नियोजित शाई धरण प्रकल्प रद्द करून त्याऐवजी शेतक-यांनी सुचविलेल्या अन्य पर्यायाचा स्विकार करणेबाबत शाई धरण विरोधी शेतकरी संघर्ष समितीने मा.मुख्यमंत्री यांना दिनांक १४ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) होय.

(२) शेतकरी संघर्ष समितीचे दिनांक २५/०७/२०१६ रोजीचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(३) सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने शाई धरण विरोधी शेतकरी संघर्ष समितीने सुचविलेल्या अन्य १३ छोट्या बंधान्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व १३ बंधान्यांचा एकूण पाणीसाठा २५.८५९ दलघमी येतो. शाई धरणाच्या ३५३.४१ दलघमी तुलनेत सदर पाणीसाठा खूपच कमी असलेने व ठाणे जिल्हयाची वाढती पाण्याची गरज पाहता अन्य छोट्या बंधान्याच्या पर्यायापेक्षा शाई धरण बांधणे आवश्यक आहे.

(४) निवेदनाचे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही केलेली आहे.

**आष्टी (ता.मोहोळ, जि.सोलापूर) जलाशय मध्यम प्रकल्पावरील पाणी
परवानाधारक शेतक-यांना मिळण्याबाबत**

(४३) २६०१८ (१६-१२-२०१६) श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आष्टी जलाशय मध्यम प्रकल्पावर शासकीय उपसा सिंचन योजनेनुसार उजनी डावा कालवा क्र.९४ येथून पाणी सोडण्याची योजना मंजूर आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मध्यम प्रकल्पावर सुमारे १८०० हे. क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (३२)

- (३) असल्यास, या प्रकल्पावरील शेतकऱ्यांना नमुना नं. ७ चे पाणी अर्ज भरून घेऊन शेतकऱ्यांना सदर पाणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) होय.

(२) होय.

- (३) आष्टी मध्यम प्रकल्पाचे जलाशयावरील वैयक्तिक उपसा धारक लाभधारकांच्या मंजूर क्षेत्रास पाण्याच्या उपलब्धतेनुसार नमुना नं.७ वर अर्ज भरून घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. सन २०१६-१७ मधील रब्बी हंगामामध्ये ४३९ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

निरा उजव्या कालव्यातून बागायती जमिनींना पाणी देण्याबाबत

(४४) २६०३४ (०४-०१-२०१७) श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) निरा उजव्या कालव्याचे टेल टू हेड अस्तरीकरण केले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, कालव्याचे अस्तरीकरण झाल्यामुळे निरा उजवा कालव्याच्या परिसरातील हजारो एकर बागायती जमीन कोरडवाहू झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, दिनांक २८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयाने कालव्यावरील पाणी उचलणे बंद केल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,
(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१९-०४-२०१७) : (१) नाही.

(२) नाही.

- (३) व (४) निरा उजवा कालवा व निरा डावा कालवा यावर प्रकल्पीय सिंचन क्षमतेपेक्षा जास्त क्षेत्र सिंचित होत असल्याने कालव्याची वहन क्षमता कमी पडत असून वितरण व्यवस्थेवर ताण पडलेला आहे.त्यामुळे प्रत्येक पाणी पाळीमधील अंतर देखील वाढलेले असून सांगोला शाखा कालव्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेता यापुढे वरील जिल्हा प्रकल्पांमध्ये कालव्यावरून उपसा सिंचनासाठी किंवा ठिबक सिंचनासाठी नव्याने कोणत्याही परवानग्या देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये असा निर्णय दिनांक २९/०१/२००८ रोजी तत्कालीन मा.मंत्री,जलसंपदा (महाराष्ट्र कृषि खाते विकास महामंडळ वगळून) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**चोपडा तालुक्यातील तापी निम्न प्रकल्प विभागाचे मुख्यालय अमळनेर
तालुक्यात स्थलांतरित करण्याबाबत**

(४५) २६३२५ (१६-१२-२०१६) श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तापी निम्न प्रकल्प विभाग मुख्यालय (ता.चोपडा, जि.जळगाव) हे चोपडा तालुक्यातून अमळनेर येथे स्थलांतरित करणेबाबतचे लेखी निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.जलसंपदा मंत्री यांना दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर निवेदनावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, निम्न तापी विभाग मुख्यालय अमळनेर येथे स्थलांतरित करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३१-०३-२०१७) : (१) होय.

(२), (३) व (४) निम्न तापी प्रकल्प विभाग, चोपडा व अंतर्गतचे २ उपविभाग अमळनेर येथे स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे.

**अमृत योजनेतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदान राज्यातील
सर्व महापालिकांना वर्ग करण्याबाबत**

(४६) २८२६६ (१३-०४-२०१७) अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमृत योजनेतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व महापालिकांना देण्यासाठी १५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, १५० कोटी रुपये राज्यातील सर्व महापालिकांना वर्ग करण्यात आले आहेत काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०५-२०१७) : (१), (२) व (३)

• केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षाच्या मंजूर राज्य वार्षिक कृति आराखडयामध्ये समाविष्ट प्रकल्पासाठी प्रथम हप्त्याचा केंद्र व राज्य शासन हिश्याचा निधी रुपये २७४.४७ कोटी निधी संबंधित अभियान शहरांना वितरीत करण्यात आला आहे.

• अमृत अभियानाच्या सन २०१६-१७ व सन २०१७-१८ या वर्षाच्या आराखडयामध्ये समाविष्ट असलेल्या प्रकल्पांची कामे सुरु झाल्यानंतर सदर प्रकल्पांना प्रथम हप्त्याचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत रस्ते व पुलांच्या काम वाटपात अनियमितता झाल्याबाबत

(४७) २८३१२ (२४-०४-२०१७) श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत कोटयवधी रुपयांची कामे विभागाकडून मर्जीतील कंत्राटदारांना देण्यात आल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जनजाती (डी.पी.सी) योजनेंतर्गत ५०५४ लेखाशीर्षकांतर्गत कोलाम जमातीची १०० ते २५० लोकसंख्या असलेल्या पाड्यांना जोडणारे रस्ते व पुलांच्या कामात अनियमितता झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी अधिकारी, कंत्राटदार व अभियंत्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०८-०५-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही, यवतमाळ जिल्हा परिषदेकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांच्यामार्फत सन २०१५-१६ करिता रस्त्यांच्या कामांचा सादर करण्यात आलेला रुपये २५२७.७१ लक्षाचा कृती आराखडा जिल्हास्तरावरून मंजूर करण्यात आला होता. सादर आराखड्यातून रुपये १६३८.१३ लक्षा किंमतीच्या ५६ कामांना ई-निविदा प्रक्रिया सक्षम स्तरावरून राबवून दिनांक ३०/११/२०१६ पासून दिनांक ०४/०१/२०१७ पर्यंत कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच उर्वरित रुपये ८८९.५८ लक्षा रकमेतून २३ कामांना दिनांक १/१२/२०१६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सादर २३ कामांची ई-निविदा प्रक्रिया राबवून ७ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत व उर्वरित १६ कामांसाठी फेर निविदेची कार्यवाही प्रगतीत आहे.

या प्रमाणे सर्वच नविन कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत डान्सबार सुरु करण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव आल्याबाबत

(४८) २८६११ (१३-०४-२०१७) श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत डान्सबार सुरु करण्यासाठी ६३ प्रस्ताव शासनाकडे परवानगीसाठी आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात डान्सबारला बंदी असताना मुंबईतील डान्सबारच्या उक्त ६३ प्रस्तावांना शासन परवानगी देणार आहे काय,
- (३) असल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०५-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २४/११/२०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार मुंबईत डान्सबार सुरु करण्यासाठी एकूण ७८ प्रस्ताव पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याकडे प्राप्त झाले आहेत.

(२) राज्यात महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रुम) यांमधील अश्लील नृत्यांवर बंदी घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणाऱ्या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत नियम, २०१६ हा कायदा लागू करण्यात आला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी प्रगतीपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अर्थसंकल्पाचा अभ्यास करून राज्यासाठी जास्त निधी आणण्यासाठी
वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्याबाबत**

(४९) २९०६७ (१५-०४-२०१७) प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी तरतुदीची घोषणा टाळण्यात आल्याने या अर्थसंकल्पातून राज्याला कोणत्या कामांकरिता नेमका किती निधी प्राप्त होणार आहे याबाबत अनिश्चितता असल्याने अर्थसंकल्पाचा अभ्यास करून राज्यासाठी जास्त निधी आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या समितीमध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे, तसेच ही समिती आपला अहवाल कधीपर्यंत सादर करणार आहे ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०८-०५-२०१७) : (१) केंद्र शासनाच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाशी संबंधित विविध विकास योजनांचा सखोल अभ्यास करून केंद्र शासनाकडून राज्य शासनास कशाप्रकारे जास्तीत जास्त निधी प्राप्त करून घेता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक ३१ मार्च, २०१७ च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

(२) सदर समितीमध्ये अपर मुख्य सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग, प्रधान सचिव (कृषि), प्रधान सचिव (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग), सचिव (पटुम), सचिव (वने), सचिव (ग्रामविकास), सचिव आणि आयुक्त (गुंतवणूक आणि राजशिष्टाचार), महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या अधिकाऱ्यांचा समोवश करण्यात आला असून या समितीने तीन महिन्यांत अहवाल शासनास सादर करणे अपेक्षित आहे.

**नाशिक महानगरपालिकेच्यावतीने मिळकती सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या
ठेकेदार कंपनीच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत**

(५०) २९२०८ (१३-०४-२०१७) श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक महानगरपालिकेच्यावतीने मिळकती सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी कोणत्याही पूर्वतयारी शिवाय मिळकत सर्वेक्षण करित असून नागरिकांकडेच मिळकतीचे पुरावे मागत असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, त्यामुळे ज्या भागात सर्वेक्षण करण्यासाठी हे कर्मचारी जातात त्यांना तेथील सर्व क्रमांकच माहिती नसतील तर सर्वेक्षणाचे काम कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून या कर्मचा-यांना पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०५-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) महानगरपालिकेच्यावतीने मिळकतीचे सर्वेक्षणासाठी ठेकेदार कंपनीमार्फत नियुक्त केलेले कर्मचारी हे अभियांत्रिकी / आय.टी.आय. आरेखक या शैक्षणिक पात्रतेचे आहेत. सदर कर्मचारी मिळकतीमधील चटई क्षेत्र मोजणे यासाठी सदर मिळकतीचे बांधकाम परवानगी दाखला, बांधकाम पुर्णत्वाचा दाखला इत्यादी माहिती प्राप्त करतात. सदर सर्वेक्षणाचे काम पारदर्शी होण्यासाठी महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेली मिळकतीची माहिती त्यांना उपलब्ध करून दिलेली नाही.

याबाबत सदर कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रत्यक्ष सर्वे कामकाजास सुरुवात करण्यात आलेली आहे.

सदर सर्वेक्षणाचा मुळ उद्देश हा बांधीव मिळकतीचे मोजमाप करणे, त्यामध्ये मिळकतीत केलेले वाढीव बांधकाम, वापरात बदल इत्यादी मिळकती ज्या टॅक्स नेटमध्ये आलेल्या नाहीत त्यांचा समावेश करणे असा आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.